

Date: 24th September, 2020

To
BSE Limited
Corporate Relationship Department
P.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: BSE-542670

Dear Sir / Ma'am,

Sub: Newspaper Advertisement publication-of Financial Result for the quarter and year ended 31st March, 2020

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2020.

The advertisements were published in English and Marathi newspapers on 24th September, 2020. Copy of the same enclosed for reference.

1. Free Press – English(Mumbai edition) – 24th September 2020
2. Navshakti – Marathi (Mumbai Edition) – 24th September 2020

The advertisement copies are also being made available in the Company's website, at www.artemiselectricals.com

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,
For **Artemis Electricals Limited**

SHIV KUMAR SINGH
Whole time Director and Chief financial officer
DIN07203370

Artemis Electricals Limited

(Formerly known as Artemis Electricals Pvt. Ltd.)

CIN NO: U51505MH2009PLC196683

Artemis Complex, Gala No. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane - 401208.

Tel. : 2653 0164 / 98691 45127 • E. : sales@artemislighting.inl

WESTERN RAILWAY
CORRIDGENDUM
(1) E-Tender Notice: C481-T20-NIG-W-12; Location: Naigen (West); (2) E-Tender Notice: C481-T20-VR-E-13; Location: Virar (East); (3) E-Tender Notice: C481-T20-BL-W-16; Location: Valsad (West); (4) E-Tender Notice: C481-T20-MM-E-20; Location: Mahim (East); (5) E-Tender Notice: C481-T20-KHAR-W-21; Location: Khar Road (Khar).
Notice in Tender Document Page No. 01 & 04 - Date for closing - 24.09.2020. Now may be read as:- Date of closing - 26.10.2020; Date & Time of submission from 10.00 hrs on 24.08.2020 - Upto 15.00 hrs on 26.10.2020; All other terms and conditions will remain the same. For further details please visit www.ireps.gov.in

WESTERN RAILWAY
MODIFICATION WORK IN CROSSING OF HIGH SPEED RAIL
E-tender Notice & Date: EL-TRD-W-118-20-21-9 dated 23.09.2020
Name of Work: OHE modification work in connection with crossing of High Speed Rail (NHSRCL) between Virar-Surat section of Mumbai Division
Advised Value: ₹76,42,81,2/-
Earnest Money: ₹1,52,900/-
Date & time of submission: 28.10.2020, 15:00 hrs.
Date & time of opening: 28.10.2020, 15:30 hrs.
Regarding detailed nature of work, containing cost, of tender document (non refundable), EMD, eligibility criteria, similar nature of work, detailed tender conditions. Please visit www.ireps.gov.in manual offers will not be considered.

CENTRAL RAILWAY
OUTSOURCING FOR OPERATION AND UPKEEP OF ESCALATORS
For and on behalf of The President of India invites open E-tender through website www.ireps.gov.in from reputed contractors.
Name of Work: Outsourcing for operation and upkeep of escalators round the clock at Dadar, Thane, Dombivli, Kalyan, Vikhroli, Mulund, Kuria Stations of Mumbai Division for a period of two years.
Approximate Cost of the Work: Rs. 14,49,40,931/-
EMD: Rs. 2,24,70,000/-
Cost of Tender Form: Rs. 5,000/-
Completion/Maintenance Period: 24 Month (C).
Instruction: 1) Tender closing date & time of aforesaid tender: Upto 13.00 hours of 14.10.2020 and will be opened after 13.00 hrs. and validity of offer is 60 days 2) The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for complete details of tenders & corrigendum, if any. 3) Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. 4) For further enquiry, may contact: Senior Divisional Electrical Engineer (General Service), Annex Bldg., 1st Floor, Central Railway, Mumbai CSMT, 5) This tender complies with Public Procurement Policy Order 2017 dated 15.06.2017.
Tender Notice No. 25/2020 (BB.L.G.W.D.R.2020.06)

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that we are investigating and verifying the right, title and interest of **KRAFT HEINZ INDIA PRIVATE LIMITED** a company incorporated under the Companies Act, 1956, having its registered office at Shop-8, Shilpa Trading, Royal Accord, Chakala, Andheri (East) Tarun Bharat Road, Mumbai 400 099 ("Owner") in respect of the property more particularly described in the schedule hereunder written (hereinafter referred to as "said Property") on the basis of the representations made and assurances given by the Owner that they are the sole and absolute owners of and have clear and marketable title to the said Property and that the same are free from any encumbrances whatsoever thereon.
All entities / persons including any bank or financial institution having any right, title, benefit, interest, claim or demand in respect of the said Property any part/s thereof, by way of sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, license, occupation, possession, family arrangement (settlement, decree or order of any court of Law, contract / agreement, development rights, partnership, any writing and/or arrangement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with supporting documentary evidence, to the undersigned at the address mentioned below, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and our clients shall proceed to enter into the transaction.
Schedule ("said Property")
All those 30 (thirty) fully paid up shares of the face value of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive numbers 981 to 1010 (both inclusive) comprised under Share Certificate No. 45 and Registered No. 38 dated 30 June 1972 issued by the Shiv Sagar Business Premises Co-operative Society Limited, together with all the rights and privileges incidental thereto to use, occupy, possess and enjoy office premises admeasuring approximately 3,254 square feet built up area (equivalent to approximately 302.41 square metres) or thereabouts, in the Southern Half on the 8th Floor of the building "Block D" at (Shiv Sagar Estate along with 1 (one) open parking space, situated at Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018
Dated this 24th day of September 2020.
For **M/s. Hariani & Co.** Partner Advocates & Solicitors, Bakhtawar, 7th Floor, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021.

PUBLIC NOTICE
We are investigating the title of Mr. Amit Dilip Salvi & Mrs. Sunayana Amit Salvi both Indian inhabitants residing at Flat 701, 7th Floor, B-Wing, Nandadeep C.H.S.Ltd., Building No. 26, Bimbisar Nagar, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400065 for the purchase and transfer of residential premises and shares owned by them and mentioned in the schedule herein below. The submission of the sellers states that there exists the charge of Punjab and National Bank on the property by the virtue of home loan (AC 0018666002499) taken by them.
Besides the above charge, any person, institution having any claim or interest in or to the said premises and the shares or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, tenancy, possession, lease, sub-lease, license, lien, easement, occupancy rights or otherwise is hereby required to make the same known in writing to us at Mr. Vishal Malshie, 201/B, Teja Residency, Caves Road, Beside Bharat Co-operative Bank, Jogeshwari (East), Mumbai - 400080 within 21 days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim, charge or interest, and the same shall be considered as waived.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Residential Flat No.701, admeasuring 73.02 square meters (builtup) on the 7th Floor in the B wing of the building known as Nandadeep Co-operative Housing Society Ltd., lying, being and situate at C.T.S. No. 258/B/4 of Village Goregaon, Bimbisar Nagar, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 065 together with 5 (Five) fully paid up shares of Rs.50/- each as evidenced by Share Certificate No. 79 transferred on 1st September 2012 bearing Distinctive Nos. 391 to 395 (both inclusive) issued by The Nandadeep Co-op. Housing Society Ltd., having Registration No. MUMMHADBI/HS/G(TO) (TC)/12255/2004-2005.
Mr. Vishal Malshie
Tel: 9992931103, 8779450754
Email: roundthecorner@gmail.com
Place: Mumbai Dated: 24.09.2020

"Form No. INC - 25A
Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company
Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region
In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of M/s NSIL Infotech Limited having its registered office at Dalamal Tower, Office No-103, Block III, 211 Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021, Applicant
Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 31/08/2020 to enable the company to give effect for such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director (Western Region) Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below:
For and on behalf of the Applicant
Vishesh Shahra
Director
DIN: 02023546
Registered Office: Dalamal Tower Office No-103, Block III, 211 Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021
Date: 23/09/2020
Place: Mumbai

Saraswat Bank
Saraswat Co-operative Bank Ltd.
SYMBOLIC POSSESSION NOTICE
(Under Rule 8 (1))
Whereas the undersigned being the authorised officer of **Saraswat Co-op. Bank Ltd.**, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of power conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notice dated 29.01.2020 calling upon the borrower **M/s. Keshoba Gold (Prop. Mr. Jain Satish Jayantilal)** to repay the amount mentioned in the notice being ₹ 2,04,72,834.58 (Rupees Two Crore Four Lac Seventy Two Thousand Eight Hundred Thirty Four & Paise Fifty Eight Only) as on 31.12.2019 plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on this 19th day of September, 2020.
The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Saraswat Co-op. Bank Ltd.** for total outstanding amount of ₹ 2,04,72,834.58 (Rupees Two Crore Four Lac Seventy Two Thousand Eight Hundred Thirty Four & Paise Fifty Eight Only) as on 31.12.2019 with further interest thereon.
The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
Description of the Property
Flat No. A-2001, 20th Floor [Admeasuring Carpet Area : 697 sq. ft.] alongwith stilt car parking No. S-55 [Admeasuring Area : 11.15 sq. mtrs.], Anmol CHSL; CTS No. 309 of Village : Pahadi Goregaon, Opp. Patel Auto, Motilal Nagar, Off. S. V. Road, Goregaon (W), Mumbai-400 104, owned by Mr. Jain Satish Jayantilal.
sd/-
AUTHORISED OFFICER
Saraswat Co-op. Bank Ltd.,
74/C, Samadhan Building, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400 028
Tel. No. 24221202 / 1204 / 1206 / 1211
Date : 19.09.2020
Place : Mumbai

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the General Public that, my client MRS. MAKIYA JUNAID FURNITUREWALA is intent to purchase the Flat No. 5, 3rd Floor, Silver Rock [Bandra] Co-operative Housing Society Ltd., 59-59A, Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400 050 along 5 Share of Rs. 50/- each paid up vide Share Certificate No. 32, bearing Distinctive Nos. 101 to 105 from 1) MR. ABDULLAH KASSAM BOOKWALA & 2) MR. SAJID KASSAM BOOKWALA.
As such, any person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution have any claim, right, title, share & interest against the above said Flat / property by way of Inheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement, Release Deed, Sale Deed, Agreement for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage, Charge, lien, attachment or otherwise howsoever any contact the undersigned with documentary evidence supporting such claim's within 15 days from the publication of this notice, failing which the claim of such person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not binding upon my client.
sd/-
Mr. Suresh Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor, Kamdhenu Shopping Centre, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053.
Date : 24/09/2020
Place : Mumbai

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
This is to inform the General Public that following share certificate of **GM BREWERIES LIMITED** having its Registered office at **GANESH NIWAS, S. VEER SAVARKAR MARG, PRABHADEVI, MUMBAI MAHARASHTRA - 400025** registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.
Name of the Shareholders:
A G NAIK & T GANGADHARAN NAIK
Folio No.: GM - A01177
Certificate Nos.: 72669
Distinctive Nos.: 18173671 - 18173709
No of Shares: 39
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, C-101 247 PARK L.B.S MARG VIKHROLI WEST MUMBAI-400085 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.
Names of Legal Claimant:
A G NAIK (GEETA GANGADHARAN NAIK T GANGADHARAN NAIK)
(GANGADHARAN THAMATUR NAIK)
Place: Mumbai
Date: 24/09/2020

PUBLIC NOTICE
Smt. Hemlata Harish Pawani Owner of block no.15, Room no.1, Netaji Road, Mulund Colony, Mulund (W), Mumbai-400082 CTS No. 326/12
Smt. Hemlata Harish Pawani died on Dt.26/07/2019. Shri Harish K.Pawani husband of deceased Smt.Hemlata Harish Pawani Sale of the above said property, hereby invites claims or objection from the heir or either claimant to the above said property of deceased owner within a period of 14 days, from the publication of this notice with copies of legal documents and other proofs in support of his/her claims/objection.
If no claims/objections are received within the period prescribed then Mr.Harish K Pawani shall be free to deal with the above said Property.
Place: Mumbai
Date: 24/09/2020
Mr.Harish K Pawani

PUBLIC NOTICE
Notice is given to all concerned that my clients (1) Mr. GUNJAN SUDHIR DEWANI and (2) Mr. SUDHIR MAKANJI DEWANI, Resident of 701, Jeevan Anand, Behind Patel Nagar, M.G. Cross Road No. 4, Kandivli (W), Mumbai - 400067, desire to Purchase the Commercial Gala No. 6, Admeasuring area 30x14 feet= 420 Sq. feet situated on the plot CTS No. 136/A, 136/D & 137 of Vill. Kandivli locally known as Shreeji Nagar, Ekta Nagar, Dahanukarwadi, Kandivli (West), Mumbai-400 067, Taluka-Borivli, Dist.-Mumbai Suburban from (1) Mr. RAJENDRA TULSIDAS SANGHVI and (2) Mrs. BHARTI RAJENDRA SANGHVI the owners and occupier.
Any person/bank/financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said Gala shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 15 (fifteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sale transaction shall be completed without reference to such claim. sd/-
KUMAR G. SHINDE
Advocate, High Court
Abhay Apartment, C/102, 1st Floor, Vazeera, Opp. Don Bosco School, Borivli (W), Mumbai - 400 091. M. 9820244747
Date: 24/09/2020 Place: Mumbai

NOTICE
Notice is hereby given to the General Public that, my client MRS. MAKIYA JUNAID FURNITUREWALA is intent to purchase the Flat No. 5, 3rd Floor, Silver Rock [Bandra] Co-operative Housing Society Ltd., 59-59A, Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400 050 along 5 Share of Rs. 50/- each paid up vide Share Certificate No. 32, bearing Distinctive Nos. 101 to 105 from 1) MR. ABDULLAH KASSAM BOOKWALA & 2) MR. SAJID KASSAM BOOKWALA.
As such, any person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution have any claim, right, title, share & interest against the above said Flat / property by way of Inheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement, Release Deed, Sale Deed, Agreement for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage, Charge, lien, attachment or otherwise howsoever any contact the undersigned with documentary evidence supporting such claim's within 15 days from the publication of this notice, failing which the claim of such person / person's / a Body Corporate / Bank / Financial Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not binding upon my client.
sd/-
Mr. Suresh Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor, Kamdhenu Shopping Centre, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053.
Date : 24/09/2020
Place : Mumbai

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE
By this Notice, Public in general is informed that my client Mrs. Rani Kahar is owner of Flat No. 9, on Ground floor, D-wing of the Bldg. known as Jyoti Park in Kandivli Jyoti Park C.H.S.Ltd., Off M.G. Road, Kandivli (West), Mumbai - 400 067. My client purchased the said flat from Mr. Anil R. Singh by and under Agreement for Sale dated 01/06/2018. The said Mr. Anil R. Singh purchased the said flat from Mrs. Dipi V. Shah and Mr. Vijay Shah by and under agreement for sale dated 04/06/2008, the said Mrs. Dipi V. Shah & Mr. Vijay Shah Purchased the said flat from Mr. Salim Akber Lalani by and under Agreement for Sale dated 14/03/2005 and the said Mr. Salim Akber Lalani purchased the said flat from M/s. Jyoti Builders by and under Agreement for Sale dated 27/01/2005. My client has lost/misplaced Original Agreement for Sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani and the registration receipt thereof in respect of said Flat. My client is hereby invoking claims / objections from the person's, claimants / objectors having objection on the basis of the above Agreements for sale dated 27/01/2005 between M/s. Jyoti Builders and Mr. Salim Akber Lalani. The claimants / objectors may inform to the undersigned within period of 15 days from the date of publication of this notice failing which no claims or objection will be considered. sd/-
K.R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shani Nagar, Mira Road, Dist. Thane.

SUNIL HITECH ENGINEERS LIMITED (IN LIQUIDATION)
Liquidator's Address: 416, Crystal Paradise Co-op Soc. Ltd., Dattaji Salvi Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053.
Contact: +91 9137058929; Email: auction.shel@gmail.com
E-AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC 2016
Date and time of Auction: 21.10.2020 (Wednesday) at 11:00 A.M. to 1:00 P.M. (with unlimited extension of 5 minutes each)
Sale of Assets owned by **SUNIL HITECH ENGINEERS LIMITED (In Liquidation)** forming part of Liquidation Estate under sec 35(1) of IBC 2016 read with Regulation 33 of Liquidation Process Regulations. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS BASIS". The Sale will be done by undersigned through e-auction service provider **E-PROCUREMENT TECHNOLOGIES LIMITED - AUCTION TIGER** via website <https://ncltauction.auctiontiger.net>.
Amount in INR
Sr. Particulars Reserve price EMD Incremental Bid Amount
1. 1,17,99,999 Shares comprising of 100 % equity shares in SunilHITECH Solar (Dhule) Private Limited 10,00,000 10,00,000 1,00,000
Last date for Inspection : 15th October 2020 (Thursday)
Last date of EMD submission : 19th October 2020 (Monday) up to 5:00 PM
Date and time of E-Auction : 21st October 2020 (Wednesday) at 11:00 A.M. to 1:00 P.M.
Note : The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on <https://ncltauction.auctiontiger.net> and website of Sunil Hitech Engineers Limited <https://sunilHITECH.com>
In case of any clarifications, please contact the undersigned at auction.shel@gmail.com.
Date: 24th September 2020 Avil Meneses
Place: Mumbai As Liquidator of Sunil Hitech Engineers Limited vide order dated 25th June 2019
IP Registration No.IBBI/PA-001/IP-P00017/2016-17/10041
Address: 416, Crystal Paradise Co-op Soc Ltd, Dattaji Salvi Marg, Above Pizza Express, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai-400053
Email: auction.shel@gmail.com

TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI STATE SPERIALISED BANK
Registered Office : TJSB House, Plot No. 85, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. Tel.: 2587 8500 Fax: 2587 8504.
POSSESSION NOTICE
RULES 2002 R/W PROVISIONS OF SECURITIZATION ACT, 2002
Whereas, the Predecessor being Authorized Officer of the TJSB Sahakari Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Securitization Act, 2002) and in exercise of powers conferred u/s. 13 (12) r/w Rule 9 of the security interest enforcement Rules 2002, issued demand notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that, the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below, in exercise of powers conferred on him u/s 13(4) of Securitization Act, 2002 read with Rule 9 of the security interest enforcement Rules. The borrower (s) in particular and public in general are hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of TJSB Sahakari Bank Ltd.
Name of the Borrower & Guarantors **Date of demand notice and outstanding amount** **Date of symbolic possession** **Description of Immovable Properties**
Borrower & Mortgagor: Mr. Irshad Rahamattulla Ahmed **03.09.2018** **23.09.2020** 1. All that Flat No. 204, Second Floor, B-wing, area admeasuring 650 sq.ft., i.e. 60.40 sq. mtrs (B.U.upt), building known as (B.K.NAGARI, DEVGANO, Taluka Murbad, Dist. Thane, lying and situated on N.A. Plot of land bearing Survey/Gat No. 29/2, area 5200 sq. mtrs, Village DEVGANO, Taluka Murbad, DEVGANO, Taluka Murbad, Dist- Thane, within the limits DEVGANO Gram panchayat.
Res. Add:- Flat No. 204, B.K. Nagari, A-Wing, Devgan, Tal-Murbad, Dist-Thane-421401.
Guarantors: i) Mr. Suresh Devram Shelke ii) Mr. Shivashare Vishwanath Sharma
sd/-
Shri. Vijay Pramod Kumavat (Chief Manager)
Authorized Officer, Under SARFAESI Act, 2002
For & on behalf of TJSB Sahakari Bank
Date: 24.09.2020
Place: Thane

बैंक ऑफ इंडिया
Bank of India
Off Mahim Road, Palghar - 401 404
Tel No.02525-250235, 02525-250335
Palghar.Mumbai@boi.bankofindia.co.in
POSSESSION NOTICE
No. : PAL/ADV/NP/7511-152/2020-21/01 Date: 19th September 2020
Whereas, The undersigned being the Authorized Officer of **Bank of India**, Palghar Branch, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03.02.2020 calling upon the borrower **Mr. Rajesh Dinanath Gupta and Mr. AnkleshDinanath Gupta** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 9,95,000/- (Rupees Nine Lakh Ninty Five Thousand)** plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rules 8 & 9 on this 19th September, 2020.
The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Bank of India**, Palghar Branch, for an amount of **Rs. 9,95,000 (Rupees Nine Lakh Ninty Five Thousand)** and interest thereon.
Description of immovable Property
All that part and parcel of the property consisting of Flat No. 204, C-Wing, on Second Floor, in the building No. 5, "Pilaji Nagar", situated on N. A. Survey/Bhumapan/Gut No. 40, Upvibhag B/11, at Village - Bandate, Kelve East, Tal - Palghar, Dist - Palghar, 401 404 standing in the name of **Mr. Rajesh Dinanath Gupta and Mr. AnkleshDinanathGupta**.
Bounded;
On North by Plot of farmer Gut No. 5
On South by Building No. 5 B Wing
On East by Building No. 6 of Pilaji Nagar
On West by Building No. 3 of Pilaji Nagar
Date : 19-09-2020
Place : Palghar
Authorized Officer
Bank of India

कॅनरा बँक
Canara Bank
RETAIL ASST HUB,
ISHAN ARCADE, 1ST FLOOR GOKHALE ROAD, NAUPADA THANE (WEST) - 400 602
PH: 022-25046903 / 25406908 / 2541

जाहीर सूचना
तमाम जनतेला याददरे सूचना देण्यात येते की, आम्ही मालकांद्वारे दिलेल्या प्रतिनिधित्व आणि हमी की, ते एकमेव आणि परिपूर्ण मालक आणि सरदर मिळकतीचे नामाधिकार स्वच्छ आणि पणवयोग्य आणि सरदर त्यावरील कोणत्याही भारापासून मुक्त तथा आभासावर याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक वर्णन केलेल्या मिळकती (यांनंतर सरदर मिळकत असा उल्लेख) च्या संदर्भातमध्ये क्रायट्र हेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज अँड, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, ज्याचे नोंदीकृत कार्यालय आहे, दुकान-८, शिल्पा ट्रेडिंग, रॉयल एकाईड, चकाला, अंधेरी (पूर्व), तरुण भारत रोड, मुंबई ४०० ०९९ (मालक) चे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाची तपासणी आणि पडताळणी करीत आहेत.

सर्व संस्था/व्यक्ती समाविष्टीत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांना सरदर मिळकत किंवा त्यावरील भागाच्या संदर्भातमध्ये कोणताही हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तारण, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्र्वस, कुळबहिवाट, उप-कुळबहिवाट, परवाना, जमी, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, कारा/कंत्राट, विकासक हक्क, भागिदारी, कोणत्याही लिखित आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित पुरक कागदापत्रांच्या पुराव्यासह निम्नस्थाक्षरीकरांना खालील नमूद पत्त्यावर या तारखेपर्यंत १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि आम्हे अशील व्यवहार पूर्ण करतील.

जाहीर सूचना
तमाम जनतेला याददरे सूचना देण्यात येते की, आम्ही मालकांद्वारे दिलेल्या प्रतिनिधित्व आणि हमी की, ते एकमेव आणि परिपूर्ण मालक आणि सरदर मिळकतीचे नामाधिकार स्वच्छ आणि पणवयोग्य आणि सरदर त्यावरील कोणत्याही भारापासून मुक्त तथा आभासावर याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक वर्णन केलेल्या मिळकती (यांनंतर सरदर मिळकत असा उल्लेख) च्या संदर्भातमध्ये क्रायट्र हेन्झ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज अँड, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, ज्याचे नोंदीकृत कार्यालय आहे, दुकान-८, शिल्पा ट्रेडिंग, रॉयल एकाईड, चकाला, अंधेरी (पूर्व), तरुण भारत रोड, मुंबई ४०० ०९९ (मालक) चे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाची तपासणी आणि पडताळणी करीत आहेत.

सर्व संस्था/व्यक्ती समाविष्टीत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांना सरदर मिळकत किंवा त्यावरील भागाच्या संदर्भातमध्ये कोणताही हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा किंवा मागणी जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तारण, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकारी, बक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्र्वस, कुळबहिवाट, उप-कुळबहिवाट, परवाना, जमी, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, कारा/कंत्राट, विकासक हक्क, भागिदारी, कोणत्याही लिखित आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित पुरक कागदापत्रांच्या पुराव्यासह निम्नस्थाक्षरीकरांना खालील नमूद पत्त्यावर या तारखेपर्यंत १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, दावा आणि/किंवा मागणी असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि आम्हे अशील व्यवहार पूर्ण करतील.

परिशिष्ट (सरदर मिळकत)
डॉ. अनी बेसट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथे स्थित १ (एक) खुले पार्किंग क्षेत्रासह शिव सागर इस्टेट येथील ब्लॉक डी बिल्डिंगीच्या ८व्या मजल्यावरील साऊथ हाफ मध्ये कार्यालय परिसर मोडामाफित एकुण ३,२५४ चौरस फूट व्हिअटअप क्षेत्र (संश्लिप्त ३०.२४ चौरस मीटर) उपवर्ण, जमी, ताब्यात आणि उपभोगासाठी त्यावरील अनुषंगित विशेषाधिकार आणि हक्कासह शिव सागर बिजनेस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे जारी दिनांक ३० जुन, १९७२ रोजीच्या नोंदीची क्र. ३८ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ४५ अंतर्गत समाविष्टीत विभिन्न क्र. ९५१ ते १०० घाटक प्लेनची रू. ५०/- (रुपये पन्नास मात्र) च्या दर्शनी किमतीचे सर्व ते ३० (तीस) पूर्ण भरणा शेअर्स.

दिनांक २४ सप्टेंबर, २०२०.

परिशिष्ट (सरदर मिळकत)
डॉ. अनी बेसट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथे स्थित १ (एक) खुले पार्किंग क्षेत्रासह शिव सागर इस्टेट येथील ब्लॉक डी बिल्डिंगीच्या ८व्या मजल्यावरील साऊथ हाफ मध्ये कार्यालय परिसर मोडामाफित एकुण ३,२५४ चौरस फूट व्हिअटअप क्षेत्र (संश्लिप्त ३०.२४ चौरस मीटर) उपवर्ण, जमी, ताब्यात आणि उपभोगासाठी त्यावरील अनुषंगित विशेषाधिकार आणि हक्कासह शिव सागर बिजनेस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. द्वारे जारी दिनांक ३० जुन, १९७२ रोजीच्या नोंदीची क्र. ३८ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ४५ अंतर्गत समाविष्टीत विभिन्न क्र. ९५१ ते १८० घाटक प्लेनची रू. ५०/- (रुपये पन्नास मात्र) च्या दर्शनी किमतीचे सर्व ते ३० (तीस) पूर्ण भरणा शेअर्स.

दिनांक २४ सप्टेंबर, २०२०.

मे. हरिनाथी आणि कं. करीता भागिदार
वकील आणि सॉलिडिअर्स,
भक्तवार, ७वा मजला,
रामनाथ गोयंका मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

मे. हरिनाथी आणि कं. करीता भागिदार
वकील आणि सॉलिडिअर्स,
भक्तवार, ७वा मजला,
रामनाथ गोयंका मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

Mira Bhayandar Municipal Corporation
Dr. Babasaheb Ambedkar Bhavan (Nagar Bhavan),
Mandli Talav, 2nd floor, Bhayandar (W), Tal. Dist. Thane - 401 101.
Email: nbmc@education@gmail.com Phone No - 022 28149042

NOTICE FOR EXPRESSION OF INTEREST
EXPRESSION OF INTEREST INVITED FROM ELIGIBLE ORGANISATIONS
FOR SUPPLY OF COOKED FOOD FROM CENTRAL KITCHENS TO SCHOOL LEVEL UNDER MID DAY MEAL SCHEME

Commissioner, Mira Bhayandar Municipal Corporation invites applications for Expression of Interest from eligible Self Help Groups, Non-Government Organizations and Societies for supply of cooked food from their central kitchen to school level for 1st to 8th Shandards under Mid-Day Meal Scheme.

For the detailed Expression of Interest document, interested bidders should visit <https://maharashtra.gov.in/tenders> or <https://maharashtra.tenders.in>

Expression of Interest proposal submission will be online from 24/09/2020 at 11.00 am to 14/10/2020 up to 03.00 pm.

Sd/- (Sambhaji Waghmare)
Deputy Commissioner (Education)
Mira Bhayandar Municipal Corporation
म. क्र. : मनपा/जनसंपर्क/१३३/२०२०-२१
दि. २३/०९/२०२०

टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.
नवीमुंबई कार्यालय: १०१, मीरा हायवे, टॉवर १, १११०, मीरामुंबई, मुंबई, महाराष्ट्र, भारत. फोन: ०२२-२६०००१, मोबाईल फोन: ९८०००००१, ९८०००००२, ९८०००००३, ९८०००००४, ९८०००००५, ९८०००००६, ९८०००००७, ९८०००००८, ९८०००००९, ९८००००१०, ९८००००११, ९८००००१२, ९८००००१३, ९८००००१४, ९८००००१५, ९८००००१६, ९८००००१७, ९८००००१८, ९८००००१९, ९८००००२०, ९८००००२१, ९८००००२२, ९८००००२३, ९८००००२४, ९८००००२५, ९८००००२६, ९८००००२७, ९८००००२८, ९८००००२९, ९८००००३०, ९८००००३१, ९८००००३२, ९८००००३३, ९८००००३४, ९८००००३५, ९८००००३६, ९८००००३७, ९८००००३८, ९८००००३९, ९८००००४०, ९८००००४१, ९८००००४२, ९८००००४३, ९८००००४४, ९८००००४५, ९८००००४६, ९८००००४७, ९८००००४८, ९८००००४९, ९८००००५०, ९८००००५१, ९८००००५२, ९८००००५३, ९८००००५४, ९८००००५५, ९८००००५६, ९८००००५७, ९८००००५८, ९८००००५९, ९८००००६०, ९८००००६१, ९८००००६२, ९८००००६३, ९८००००६४, ९८००००६५, ९८००००६६, ९८००००६७, ९८००००६८, ९८००००६९, ९८००००७०, ९८००००७१, ९८००००७२, ९८००००७३, ९८००००७४, ९८००००७५, ९८००००७६, ९८००००७७, ९८००००७८, ९८००००७९, ९८००००८०, ९८००००८१, ९८००००८२, ९८००००८३, ९८००००८४, ९८००००८५, ९८००००८६, ९८००००८७, ९८००००८८, ९८००००८९, ९८००००९०, ९८००००९१, ९८००००९२, ९८००००९३, ९८००००९४, ९८००००९५, ९८००००९६, ९८००००९७, ९८००००९८, ९८००००९९, ९८०००१००, ९८०००१०१, ९८०००१०२, ९८०००१०३, ९८०००१०४, ९८०००१०५, ९८०००१०६, ९८०००१०७, ९८०००१०८, ९८०००१०९, ९८०००११०, ९८०००१११, ९८०००११२, ९८०००११३, ९८०००११४, ९८०००११५, ९८०००११६, ९८०००११७, ९८०००११८, ९८०००११९, ९८०००१२०, ९८०००१२१, ९८०००१२२, ९८०००१२३, ९८०००१२४, ९८०००१२५, ९८०००१२६, ९८०००१२७, ९८०००१२८, ९८०००१२९, ९८०००१३०, ९८०००१३१, ९८०००१३२, ९८०००१३३, ९८०००१३४, ९८०००१३५, ९८०००१३६, ९८०००१३७, ९८०००१३८, ९८०००१३९, ९८०००१४०, ९८०००१४१, ९८०००१४२, ९८०००१४३, ९८०००१४४, ९८०००१४५, ९८०००१४६, ९८०००१४७, ९८०००१४८, ९८०००१४९, ९८०००१५०, ९८०००१५१, ९८०००१५२, ९८०००१५३, ९८०००१५४, ९८०००१५५, ९८०००१५६, ९८०००१५७, ९८०००१५८, ९८०००१५९, ९८०००१६०, ९८०००१६१, ९८०००१६२, ९८०००१६३, ९८०००१६४, ९८०००१६५, ९८०००१६६, ९८०००१६७, ९८०००१६८, ९८०००१६९, ९८०००१७०, ९८०००१७१, ९८०००१७२, ९८०००१७३, ९८०००१७४, ९८०००१७५, ९८०००१७६, ९८०००१७७, ९८०००१७८, ९८०००१७९, ९८०००१८०, ९८०००१८१, ९८०००१८२, ९८०००१८३, ९८०००१८४, ९८०००१८५, ९८०००१८६, ९८०००१८७, ९८०००१८८, ९८०००१८९, ९८०००१९०, ९८०००१९१, ९८०००१९२, ९८०००१९३, ९८०००१९४, ९८०००१९५, ९८०००१९६, ९८०००१९७, ९८०००१९८, ९८०००१९९, ९८०००२००, ९८०००२०१, ९८०००२०२, ९८०००२०३, ९८०००२०४, ९८०००२०५, ९८०००२०६, ९८०००२०७, ९८०००२०८, ९८०००२०९, ९८०००२१०, ९८०००२११, ९८०००२१२, ९८०००२१३, ९८०००२१४, ९८०००२१५, ९८०००२१६, ९८०००२१७, ९८०००२१८, ९८०००२१९, ९८०००२२०, ९८०००२२१, ९८०००२२२, ९८०००२२३, ९८०००२२४, ९८०००२२५, ९८०००२२६, ९८०००२२७, ९८०००२२८, ९८०००२२९, ९८०००२३०, ९८०००२३१, ९८०००२३२, ९८०००२३३, ९८०००२३४, ९८०००२३५, ९८०००२३६, ९८०००२३७, ९८०००२३८, ९८०००२३९, ९८०००२४०, ९८०००२४१, ९८०००२४२, ९८०००२४३, ९८०००२४४, ९८०००२४५, ९८०००२४६, ९८०००२४७, ९८०००२४८, ९८०००२४९, ९८०००२५०, ९८०००२५१, ९८०००२५२, ९८०००२५३, ९८०००२५४, ९८०००२५५, ९८०००२५६, ९८०००२५७, ९८०००२५८, ९८०००२५९, ९८०००२६०, ९८०००२६१, ९८०००२६२, ९८०००२६३, ९८०००२६४, ९८०००२६५, ९८०००२६६, ९८०००२६७, ९८०००२६८, ९८०००२६९, ९८०००२७०, ९८०००२७१, ९८०००२७२, ९८०००२७३, ९८०००२७४, ९८०००२७५, ९८०००२७६, ९८०००२७७, ९८०००२७८, ९८०००२७९, ९८०००२८०, ९८०००२८१, ९८०००२८२, ९८०००२८३, ९८०००२८४, ९८०००२८५, ९८०००२८६, ९८०००२८७, ९८०००२८८, ९८०००२८९, ९८०००२९०, ९८०००२९१, ९८०००२९२, ९८०००२९३, ९८०००२९४, ९८०००२९५, ९८०००२९६, ९८०००२९७, ९८०००२९८, ९८०००२९९, ९८०००३००, ९८०००३०१, ९८०००३०२, ९८०००३०३, ९८०००३०४, ९८०००३०५, ९८०००३०६, ९८०००३०७, ९८०००३०८, ९८०००३०९, ९८०००३१०, ९८०००३११, ९८०००३१२, ९८०००३१३, ९८०००३१४, ९८०००३१५, ९८०००३१६, ९८०००३१७, ९८०००३१८, ९८०००३१९, ९८०००३२०, ९८०००३२१, ९८०००३२२, ९८०००३२३, ९८०००३२४, ९८०००३२५, ९८०००३२६, ९८०००३२७, ९८०००३२८, ९८०००३२९, ९८०००३३०, ९८०००३३१, ९८०००३३२, ९८०००३३३, ९८०००३३४, ९८०००३३५, ९८०००३३६, ९८०००३३७, ९८०००३३८, ९८०००३३९, ९८०००३४०, ९८०००३४१, ९८०००३४२, ९८०००३४३, ९८०००३४४, ९८०००३४५, ९८०००३४६, ९८०००३४७, ९८०००३४८, ९८०००३४९, ९८०००३५०, ९८०००३५१, ९८०००३५२, ९८०००३५३, ९८०००३५४, ९८०००३५५, ९८०००३५६, ९८०००३५७, ९८०००३५८, ९८०००३५९, ९८०००३६०, ९८०००३६१, ९८०००३६२, ९८०००३६३, ९८०००३६४, ९८०००३६५, ९८०००३६६, ९८०००३६७, ९८०००३६८, ९८०००३६९, ९८०००३७०, ९८०००३७१, ९८०००३७२, ९८०००३७३, ९८०००३७४, ९८०००३७५, ९८०००३७६, ९८०००३७७, ९८०००३७८, ९८०००३७९, ९८०००३८०, ९८०००३८१, ९८०००३८२, ९८०००३८३, ९८०००३८४, ९८०००३८५, ९८०००३८६, ९८०००३८७, ९८०००३८८, ९८०००३८९, ९८०००३९०, ९८०००३९१, ९८०००३९२, ९८०००३९३, ९८०००३९४, ९८०००३९५, ९८०००३९६, ९८०००३९७, ९८०००३९८, ९८०००३९९, ९८०००४००, ९८०००४०१, ९८०००४०२, ९८०००४०३, ९८०००४०४, ९८०००४०५, ९८०००४०६, ९८०००४०७, ९८०००४०८, ९८०००४०९, ९८०००४१०, ९८०००४११, ९८०००४१२, ९८०००४१३, ९८०००४१४, ९८०००४१५, ९८०००४१६, ९८०००४१७, ९८०००४१८, ९८०००४१९, ९८०००४२०, ९८०००४२१, ९८०००४२२, ९८०००४२३, ९८०००४२४, ९८०००४२५, ९८०००४२६, ९८०००४२७, ९८०००४२८, ९८०००४२९, ९८०००४३०, ९८०००४३१, ९८०००४३२, ९८०००४३३, ९८०००४३४, ९८०००४३५, ९८०००४३६, ९८०००४३७, ९८०००४३८, ९८०००४३९, ९८०००४४०, ९८०००४४१, ९८०००४४२, ९८०००४४३, ९८०००४४४, ९८०००४४५, ९८०००४४६, ९८०००४४७, ९८०००४४८, ९८०००४४९, ९८०००४५०, ९८०००४५१, ९८०००४५२, ९८०००४५३, ९८०००४५४, ९८०००४५५, ९८०००४५६, ९८०००४५७, ९८०००४५८, ९८०००४५९, ९८०००४६०, ९८०००४६१, ९८०००४६२, ९८०००४६३, ९८०००४६४, ९८०००४६५, ९८०००४६६, ९८०००४६७, ९८०००४६८, ९८०००४६९, ९८०००४७०, ९८०००४७१, ९८०००४७२, ९८०००४७३, ९८०००४७४, ९८०००४७५, ९८०००४७६, ९८०००४७७, ९८०००४७८, ९८०००४७९, ९८०००४८०, ९८०००४८१, ९८०००४८२, ९८०००४८३, ९८०००४८४, ९८०००४८५, ९८०००४८६, ९८०००४८७, ९८०००४८८, ९८०००४८९, ९८०००४९०, ९८०००४९१, ९८०००४९२, ९८०००४९३, ९८०००४९४, ९८०००४९५, ९८०००४९६, ९८०००४९७, ९८०००४९८, ९८०००४९९,